



# महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण  
प्राधिकृत प्रकाशन

शुक्रवार, डिसेंबर २९, २००६/पौष ८, शके १९२८

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

## भाग चार

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

### अनुक्रमणिका

सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४२.---महाराष्ट्र राजकोषीय उत्तरदायित्व पृष्ठे  
व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन अधिनियम, २००५ यात सुधारणा करण्याकरिता  
अधिनियम . . . . . ४३७-४३८

दिनांक २८ डिसेंबर २००६ रोजी मा. राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

अ. मा. शिंदेकर,  
सचिव,  
महाराष्ट्र शासन,  
विधी व न्याय विभाग.

### सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४२.

(मा. राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर “महाराष्ट्र शासन राजपत्रात ” दिनांक २९ डिसेंबर २००६ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

महाराष्ट्र राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन अधिनियम,  
२००५ यात सुधारणा करण्याकरिता अधिनियम.

२००५ चा  
महा.  
१६.  
ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र राजकोषीय उत्तरदायित्व  
व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन अधिनियम, २००५ यात सुधारणा करणे इष्ट आहे ;  
त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या सत्तावन्नाव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम  
करण्यात येत आहे :-

१. या अधिनियमास, महाराष्ट्र राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय संक्षिप्त नाव.  
व्यवस्थापन (सुधारणा) अधिनियम, २००६ असे म्हणावे.

(४३७)

[किंमत : रुपये ९.००]

सन २००५ चा  
महाराष्ट्र  
अधिनियम क्रमांक  
१६ याच्या कलम  
३ ची सुधारणा.

२. महाराष्ट्र राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन अधिनियम, २००५ (यात यापुढे ज्याचा निर्देश “मुख्य अधिनियम” असा करण्यात आला आहे) याच्या कलम ३ मध्ये, पोट-कलम (१) मधील, “राज्य शासन,” या मजकुराने सुरू होणाऱ्या आणि “सादर करील :----” मजकुराने संपणाऱ्या मजकुराएवजी, पुढील मजकूर दाखल करण्यात येईल :----

“राज्य शासन, प्रत्येक वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांपुढे, राजकोषीय धोरणविषयक पुढील विवरणपत्रे सादर करील :----”.

सन २००५ चा  
महाराष्ट्र  
अधिनियम क्रमांक  
१६ याच्या कलम  
४ ची सुधारणा.

३. मुख्य अधिनियमाच्या कलम ४ मध्ये, पोट-कलम (२) मधील “वार्षिक वित्तीय विवरणपत्र” या मजकुराने सुरू होणाऱ्या आणि “सादर करताना” या मजकुराने संपणाऱ्या मजकुराएवजी “कलम ३ च्या पोट-कलम (१) मध्ये उल्लेख केलेली राजकोषीय धोरणविषयक विवरणपत्रे सादर करताना” हा मजकूर दाखल करण्यात येईल.